



Marksans Pharma Ltd.

Date: September 04, 2024

BSE Limited

Corporate Relation Department
PhirozeJeejeeboi Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.
Scrip Code: 524404

National Stock Exchange of India Limited

Listing Department
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051.
Symbol: MARKSANS

Sub: Newspaper Publication – Notice of 32nd (“Thirty Second”) Annual General Meeting of the Company

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith copies of newspaper advertisement in relation to the Notice of 32nd AGM, record date and e-voting information published on September 03, 2024 in the Business Standard (English) and Lakshadeep (Marathi) newspapers.

We request you to take the aforesaid on records.

Thanking You.

Yours faithfully,
For **Marksans Pharma Limited**

Harshavardhan Panigrahi
Company Secretary

Encl: As above

Marksans Pharma Ltd.

11th Floor, "GRANDEUR", Opp. Gundecha Symphony, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai - 400 053 • Tel.: +91 22 4001 2000 • E-mail: info@marksanspharma.com

www.marksanspharma.com

RBL BANK LTD.
 REGISTERED OFFICE: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001
 National Office: 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062.

GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE
 The below mentioned borrower has been served with demand notices to pay outstanding amount towards the loan facility against gold ornaments ("Facility") availed by them from RBL Bank Limited. Since the borrower has failed to repay dues under the Facility, we are constrained to conduct an auction of the pledged gold ornaments on **12-09-2024**
 In the event any surplus amount is realised from this auction, the same will be refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate legal proceedings. RBL Bank has the authority to remove following account from the Auction Date without prior intimation. Further, RBL Bank reserves the right to change the Auction Date without any prior notice.

Sr. Account Number	Borrower's Name	Details of Gold Ornament (in gms.)	Auction Date and Time
1. 809007702418	NIKLESH ASHOK JAISWAL	Total Gross Wt	10.75
		Total Impurity	0.02
		Total Stone Wt	0.0
		Total Net Wt	10.73
			12-09-2024 Time 02:00 P.M. to 04:00 P.M.

The auction will be conducted in the premises of RBL Bank Branch situated at **The RBL Bank Ltd, Shop No. 1, Ground Floor, Ratnadeep Building, Plot No. 29 of TPS II, Juhu Tara Road, Santacruz (West), Mumbai 400049.**
 Interested bidders may visit the above-mentioned Branch of RBL Bank on the Auction Date as per time indicated above. To know about detailed terms and conditions of the auction please get in touch with the Branch Manager - **Mr. Keyur Dharia**
Place : Mumbai
Date : 03-09-2024
 Authorized Officer
RBL Bank Ltd.

MARICO LIMITED
 CIN: L15140MH1988PLC049208
 Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098;
 Tel. no.: (+91-22) 6648 0480; Fax. No.: (+91-22) 2650 0159
 Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of Marico Limited ("Company"), pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("IEPF Rules") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), that the First Interim Dividend for the Financial Year 2023-24 of the Company, which has remained unpaid/unclaimed for the last seven consecutive years and all the shares underlying such dividend, are due to be transferred to the IEPF Authority, in accordance with the Act and the procedure set out in the IEPF Rules. Further, all benefits to be accrued in future on such shares like dividend, bonus shares, split, consolidation, etc. shall also be directly transferred to the IEPF Authority.

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares to the IEPF Authority. The details of the concerned shareholders, whose shares are to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company and can be accessed using the link <https://www.marico.com/india/investors/documentation/dividend>.
 For such shares due to be transferred to the IEPF and held in dematerialised form, the Company shall inform the depository(ies) by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority. Further, for such shares due to be transferred to the IEPF and held physically, the Company will issue new share certificate(s) in lieu of the original shares certificate(s) for the purpose of dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The share certificate(s) which are registered in the name of such shareholder will stand automatically cancelled and deemed non-negotiable.

In case the Company does not receive any communication claiming dividend and/or shares as above from the concerned shareholders by **Thursday, November 28, 2024** or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the IEPF Rules, transfer the dividend and shares as aforesaid to the IEPF Authority within due date, and per the timelines prescribed under the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority, pursuant to the IEPF Rules. However, the concerned shareholders may claim the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEPF Authority (including all benefits accruing on such shares, if any) by creating a login at www.mca.gov.in and then submitting their application in Form IEPF-5 through MCA Services >>> Company e-Filing >>> IEPF Services.

In case shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") - Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Phone: 08108116767; Fax: (022) 4918 6060; E-mail: mf_helpdesk@linkintime.co.in; or submit details at "Service Request" option under "Investor Services" tab available on the website of the RTA of the Company at <https://www.linkintime.co.in>.

For further details, kindly visit: <https://www.marico.com/india/investors/documentation/dividend>;
 BSE - <https://www.bseindia.com/>; and
 The National Stock Exchange of India Limited- <https://www.nseindia.com/>.

For Marico Limited
 Sd/-
Vinay M A
 Company Secretary & Compliance Officer
Mumbai

MARKSANS PHARMA LIMITED
 CIN: L24110MH1992PLC066364
 Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053.
 Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011
 Website: www.marksanspharma.com
 E-mail: companysecretary@marksanspharma.com

Notice of 32nd Annual General Meeting and E-voting information

Notice is hereby given that:

- The Thirty Second Annual General Meeting ("32nd AGM") of the Company is scheduled to be held on **Tuesday, September 24, 2024 at 09:30 A.M.**, through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules made there under and the various circulars issued by MCA and SEBI in this regard, to transact the businesses as set out in the Notice of the 32nd AGM.
- In compliance with the statutory requirements, the Company has sent the Notice of the 32nd AGM and Annual Report for the financial Year 2023-24, to all the shareholders of the Company through e-mail whose email IDs are registered with the Company/ Depository as on August 23, 2024. The Annual Report & Notice are available for access on the website of the company at www.marksanspharma.com and on the website of the stock exchanges i.e. www.nseindia.com & www.bseindia.com. The dispatch of AGM Notice along with Annual Report through emails has been completed on August 31, 2024.
- Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings ("SS-2") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide electronic voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote electronically on all the resolutions as set forth in the Notice of the 32nd AGM of the Company through the Bigshare Services e-Voting system.
- Members are hereby informed that:
 - The Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM will be transacted by electronic voting.
 - The voting through electronic means shall commence on **Saturday, September 21, 2024 at 09:00 a.m.** (IST).
 - The voting through electronic means shall end on **Monday, September 23, 2024 at 05:00 p.m.** (IST).
 - The voting through electronic means shall not be allowed after 05:00 p.m. (IST) on Monday, September 23, 2024.
 - However, voting through electronic means shall be made available during the period of AGM for those Members who have not cast their vote before and who will attend the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means on September 24, 2024.
 - The voting rights of members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e., September 17, 2024.
 - A Person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the **cut-off date i.e., September 17, 2024** shall only be entitled to avail the electronic voting facility;
 - Any person who acquires equity shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice and continues to remain a member as on the cut-off date i.e., September 17, 2024, may also cast his vote by remote e-voting and they may obtain User ID and Password by writing to CDSDL on the e-mail ID i.e. helpdesk.evoting@cdsindia.com for shareholders holding securities in Demat mode with CDSDL or by writing to NSDL on the e-mail ID i.e. evoting@nsdl.co.in for Shareholders holding securities in Demat mode with NSDL. The detailed procedure for voting by electronic means and User ID and Password is also provided in the Notice of 32nd AGM.
 - Once a vote is cast by a member, he shall not be allowed to change it subsequently.
 - The members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries /grievances with respect to electronic voting, members may connect on the following:
 E-mail: vote@bigshareonline.com, or call toll free number 1800225422. The members can also refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and E-voting Manual available at <https://vote.bigshareonline.com> under help section.

For Marksans Pharma Limited
 Sd/-
Harshavardhan Panigrahi
 Company Secretary
Mumbai
September 02, 2024

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
 BENCH AT MUMBAI
 C.P.(CAA)/139/MB/2024
 Connected with
 C.A.(CAA)/94/MB/2024
 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);
 AND
 In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time;
 AND
 In the matter of Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of SNVK Hospitality and Management Private Limited ("First Petitioner Company" or "Transferor Company") with Travel Food Services Private Limited ("Second Petitioner Company" or "Transferee Company") and their respective shareholders ("Scheme")
SNVK Hospitality and Management Private Limited
First Petitioner Company / Transferor Company
Travel Food Services Private Limited
Second Petitioner Company / Transferee Company

JOINT NOTICE FOR HEARING OF COMPANY SCHEME PETITION
 The Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of SNVK Hospitality and Management Private Limited ("First Petitioner Company" or "Transferor Company") with Travel Food Services Private Limited ("Second Petitioner Company" or "Transferee Company") and their respective Shareholders and Creditors were presented by the said Petitioner Companies on 25th Day of July, 2024 and it was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal) on 12th Day of August, 2024 and fixed for final hearing before the Hon'ble Tribunal taking Company matters on 30th Day of September, 2024 forenoon or soon thereafter.

Any one desirous of supporting or opposing the Joint Petition should send notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the final hearing of the Joint Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges.
 Sd/-
Hemant Sethi & Co.
 Advocate for petitioners
 Dated: 3rd Day of September, 2024

HINDUSTAN MOTORS LIMITED
 Regd. Office "Birla Building", 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata-700 001
 CIN:L34103WB1942PLC018967
 Tel: +91 33 22420932 Fax: +91 33 22480055
 E-mail: hmcosecy@hindmotor.com Website: www.hindmotor.com

NOTICE
 NOTICE is hereby given that the 82nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Hindustan Motors Limited ("the Company") will be held on Wednesday, the 25th September, 2024 at 2.00 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Business as set out in the Notice dated 7th August, 2024.

Notice convening the AGM setting out the business to be transacted at the Meeting along with the financial statement and the Circular for Voting through electronic means and attending the meeting through VCO/AVM has already been mailed to the shareholders to their respective mail IDs. The Company has also uploaded these documents on its website at www.hindmotor.com.
 Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Thursday, the 19th September, 2024 to Wednesday, the 25th September, 2024 (both days inclusive)** for the purpose of the AGM of the Company.

Members are advised to note that the business at the AGM may be transacted through remote e-voting. The remote e-voting period commences on **Sunday, the 22nd September, 2024 (9.00 am) and ends on Tuesday, the 24th September, 2024 (5.00 pm)**. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date), i.e. **Wednesday, the 18th September, 2024** may cast their vote electronically.
 The shareholders attending the meeting through VCO/AVM may cast their vote through e-voting during the AGM. However, in case any member has already cast his vote through remote e-voting, any further voting during AGM through e-voting will not be allowed.

Mr. Anjan Kumar Roy, FCS, Company Secretary in practice (C.P.No.4557), Kolkata has been appointed as the scrutineer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.
 For any grievance in the matter of e-voting, the undersigned may be contacted by e-mail at hmcosecy@hindmotor.com or over landline number (033) 2242-0932.

For Hindustan Motors Limited
 Vishakha Gupta
 Company Secretary & Compliance Officer
 M.No.A54948
Place : Kolkata
Dated : 2nd September, 2024

Asset Recovery Management Branch
 1259, Renuka Complex, 1st Floor, J M Road, Deccan Gymkhana, Pune - 411 004. Email: cb5208@canarabank.com
 Phone : +91 20 25511034 / 9798032011

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical possession** of which has been taken by the Authorized Officer of Asset Recovery Management Branch, Canara Bank, 1st Floor, 1259, Renuka Complex, J M Road, Deccan Gymkhana, Pune - 411004, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on **09/10/2024** for recovery of **Rs.20,90,32,752.23 (Rs. Twenty Crores Ninety Lakhs Thirty Two Thousand Seven Hundred Fifty Two and Paise Twenty Three only)** as on **31.08.2024** plus further interest and charges due to the ARM Branch, Pune of Canara Bank from **M/s. Akar Kala & Krida Mandai**, (Borrower) at Plot No. 90/1, Gat No. 90, off Malegaon - Chalisgaon Road, At Mauje Dahiwali, Taluka Malegaon, Dist. Nashik - 423105. and Mr. Chandrakant Nimba Wagh (Chairman), Mr. Baliram Bhimrao Wagh (Secretary) and Mr. Gokul Ramchandra Baviskar (Trustee) of M/s. Akar Kala & Krida Mandai.

Details of full description of the property, Reserve Price, EMD date of deposit of EMD are as follows:

Location & Details of the Property	Reserve Price	EMD & Last Date to Deposit EMD	Known Encumbrance
College land & building along with furniture and fixtures situated on Plot No. 90/1, off Gat No. 90, off Malegaon - Chalisgaon Road, Mauje Dahiwali, Tal. Malegaon, Dist. Nashik - 423105. Area of land - 8100.00 sq. mtr and building - 3269 sq.mtr Boundaries : East : Road, West : Gat No. 89, South : Gat No. 8, North : Remaining part of Gat No. 90	Rs. 1,57,16,000/- (Rupees One Crores Fifty Seven Lakhs Sixteen Thousand Only)	Rs. 15,71,600/- (Rupees Fifteen Lakhs Seventy One Thousand Six Hundred Only) 08.10.2024 till 03.00 PM	Not Known

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM branch, 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 1st Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 020-25511034 & Mob. 9798032011 during office hours on any working day.
Date: 02/09/2024
Place: Pune
 Authorized Officer,
Canara Bank

HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED
 CIN: L15200KA1998PLC023489
 Regd Off: HCG Towers, # 8, P. Kalinga Rao Road, Sampangi Ram Nagar, Bengaluru - 560027, Karnataka, India
 Corporate Off: Tower Block, Unity Building Complex, No.3, Mission Road, Bengaluru - 560027, Karnataka, India
 Phone: +91 - 80 - 4660 7701, Email: investors@hcgel.com; Website: www.hcnglobal.com

NOTICE OF THE 26th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of shareholders of HealthCare Global Enterprises Limited ("HCG" / "THE COMPANY") will be held on Wednesday, September 25, 2024, at 12.00 noon through Video Conferencing VCO/AVM, to transact the businesses as set forth in the 26th AGM Notice in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars, latest being 9/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively referred to as "Circulars").
 Electronic copies of the Notice of the AGM, the procedure and instructions for e-voting and Integrated Annual Report for FY 2023-24 have been sent on September 02, 2024, to all shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e. KFin Technologies Limited/Depository Participants ("DP") as on August 30, 2024.

- Notice of the AGM and the Integrated Annual Report for FY 2023-24 are also made available on the website of the Company at <https://www.hcnglobal.com> /investor-relations and websites of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of the RTA at <https://evoting.kfintech.com>.
- The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the Business as set forth in the Notice of the AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM.
- Members will be able to attend the AGM through VCO/AVM or view the live broadcast at <https://meetings.kfintech.com> by using their e-voting login credentials.
 - The instructions for participating through VC and the process for e-voting, including the manner in which members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting are provided as part of the Notice of the AGM.
 - Members whose names are recorded in the register of members/beneficial owners maintained by the Depository as on the cut-off date of Wednesday, September 18, 2024, shall only be entitled to avail the electronic voting facility;
 - Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, September 18, 2024, may obtain the login ID and password by sending a request at enward.ris@kfintech.com. However, if a person is already registered with KFin Technologies Limited, then the existing user ID and password can be used for e-voting.
 - The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from September 22, 2024, 9.00 a.m. IST to September 24, 2024, 5.00 p.m. IST (both days inclusive). The remote e-voting mode will be disabled by KFin Technologies Limited after the aforesaid date and time.
 - Once the vote on the resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
 - The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VCO/AVM but shall not be entitled to cast their vote again;
 - Only those Members/shareholders, who will be present in the AGM through VCO/AVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system in the AGM.
 - Members who have not registered their email ID with the depository participants, are requested to register their email ID with their depository participants in respect of shares held in electronic form and in respect of shares held in physical form, members may register their email id by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanaknagar, Serlingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India - 500 032, along with the duly filled in form ISR-1 along with the related proofs, available at <https://www.hcnglobal.com/> for receiving all communications including annual report, notices, letters etc. in electronic mode from the Company.
 - The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e., Wednesday, September 18, 2024.
 - The result of the e-voting/voting at the AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM.
 - For queries regarding e-voting:
 - Shareholders holding shares in physical form and non-individual shareholders may contact Mr. Nagawara Rao, Manager, KFinTech at the toll free number 1800-3094-011 or write to investors@hcgel.com and evoting@kfintech.com.
 - Individual shareholders holding shares through NSDL may contact NSDL helpdesk by writing to evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 18001020990 or 1800224430.
 - Individual shareholders holding shares through CDSL helpdesk by writing to helpdesk.evoting@cdsindia.com or call toll free no.: 1800225533.
 - Shareholders who are voting through the facilities provided by their Depository Participants, may contact their respective depository participants for their helpline/contact details.
- For any query/identification or assistance required with respect to the Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 or the Annual General Meeting, members may write to investors@hcgel.com.
- For HealthCare Global Enterprises Limited
 Sd/-
Sunu Manoj
 Company Secretary
Place: Bengaluru
Date: September 02, 2024

OSBI भारतीय स्टेट बैंक
State Bank of India
 Retail Assets Centralized Processing Centre, Belapur, CBD Belapur Railway Station Complex, Tower No. 4, 5th Floor, CIDCO CBD Belapur, Navi Mumbai - 400614.

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s Mr. Sandeep Ambadas Suryawanshi & Mrs. Anita Suryawanshi Flat No. 216, 2nd Floor, B Wing, Neel Siddhi Infinity Building, Plot No.21, Sector No.11, Village New Panvel, Taluka Panvel, Raigarh-410206. Home Loan A/c No. - 40463599451 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 27/07/2024. The notices were issued to them on 14/08/2024 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.
 Amount Outstanding: Rs. 35,65,106.00 Rupees Thirty Five Lacs Sixty Five Thousand One Hundred & Eight Only) as on 14.08.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.
The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (Whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice. failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
 The borrowers attention is invited to provision of sub-section (9) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
Deprivation of Immovable properties:
Flat No. 216 on 2nd Floor in B Wing of Building known as Neel Siddhi Infinity Constructed on land bearing Plot No.21, Sector No.11 of Village New Panvel West, Taluka Panvel, District Raigarh-410206.
 Date: 02/09/2024 Place: Navi Mumbai Authorized Officer, State Bank of India

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of Arcil - Arcil-Retail Loan Portfolio-058-C-Trust ("ARCL") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a demand notice dated 31-10-2019, calling upon the borrower viz. **HEMANT DHARMAJI KAMBLI & PREETI HEMANT KAMBLI** the co-borrowers and the mortgagors to repay the amount, details of which are mentioned in the table below:
 The borrower / guarantor(s) / mortgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower / guarantor(s) / mortgagor(s) in particular and the public in general that the undersigned has taken possession of the underlying Immovable Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS" on the date mentioned below.

Borrower Name and Guarantors	Date of 13(2) Notice & Amount (In Rs.)	Date of Possession
1) Hemant Dharmaji Kambl (Borrower) 2) Preeti Hemant Kambl (Co-Borrower) House Address: Flat No. 1398, Bldg 3, No.2, Panchpushpa CHS, Sardar Nagar 3, Near Samaj Mandir Hall, Mumbai, Maharashtra, City - Mumbai, Pin Code - 400022.	Rs. 2,38,85,582.26/- as on 31-10-2019 along with future interest at the contractual rate on the aforesaid amount with effect from 31-10-2019 together with incidental expenses, cost, charges etc.	Physical Possession on 30.08.2024
Office Address: SHARJAH UAE SHARJAH UNITED ARAB EMIRATES, City - UAE, Pin Code: 70580.	Notice Dated: 31-10-2019	

Description of the Mortgaged Immovable Property:
 Property owned by HEMANT DHARMAJI KAMBLI & PREETI HEMANT KAMBLI, all that the piece and parcel of the Flat No. 4004, 40th Floor, Ruparel Ariana, Jermal Wadia Road, Parel, Mumbai, Maharashtra, Pin Code - 400012.

The borrower / guarantor(s) / mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned that ARCL is in lawful possession of the Immovable Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower / guarantor(s) / mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with / alienate the Immovable Property, without prior written consent of ARCL and any dealings with the Immovable Property will be subject to the charge of ARCL for the amount as mentioned above along with future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.
 The borrowers / guarantors / mortgagors attention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available to redeem the above mentioned Immovable Property.

Sd/-
 Authorized Officer,
Asset Reconstruction Company (India) Ltd.
Place: Mumbai
Date: 03.09.2024

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD.,
 CIN No.: U65999MH2002PLC134884 • Website: www.arcl.co.in
 Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028. Tel. No.: 022-66581300.
 Branch Address: Office No. 704, 7th Floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulund Post Office, Mulund (West), Mumbai - 400080. Tel. No.: 7208498890

SURAJ
 CIN: U99999MH1986PLC040873
 Regd. Office: 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India 400025. Phone: 02224377877 / 02224360802, Website: www.surajestate.com, E-Mail ID: sural@surajestate.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR INFORMATION ABOUT 38th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND E-MAIL / BANK ACCOUNT AND TAX RELATED FORM REGISTRATIONS

In compliance with MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the **38th Annual General Meeting** of the Members of the Company is going to be held through VCO/AVM mode on **Thursday, September 26, 2024 at 03:00 P.M.** without physical presence of the members at a common venue.

In view of the Ministry of Corporate Affairs ("MCA") different circulars viz.; Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020, Circular No. 21 dated December 08, 2021, Circulars No. 02 & 03 dated May 05, 2022, Circular No. 10 & 11 dated December 28, 2022 and recent Circular No. 09 dated September 25, 2023 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), MCA has permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM mode without the physical presence of Members at a common venue.

GANESH BENZOPLAST LIMITED
 CIN L24200MH1986PLC0039836
 Regd. Office: Dina Building, First Floor, 53 Maharashtra Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002 Website: www.ganeshbenzoplast.com
 E-mail: investors@gbnlinfra.com, Phone: 022-2200 1928/6140 6000

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting of the Company will be held on **Wednesday, 25th September, 2024 at 11.00 am through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM)** to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 37th Annual General Meeting. The AGM will be held only through VC/OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and pursuant to MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December 2021, Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 ("MCA Circulars") and SEBI Circular dated May 13, 2020, dated May 13, 2022, dated January 5, 2023 and dated October 7, 2023 ("SEBI Circulars").

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility only. We have completed the mailing of 37th AGM notice which includes the e-voting instructions to the members together with the Annual report for the financial year 2023-24 on September 02, 2024 electronically (i.e. E-mail) to those Members whose e-mail addresses are registered with the Company/RTA or CDSL/NSDL ("Depositories") and the same is also available under the investor section of the Company's website www.ganeshbenzoplast.com website of the Stock Exchanges i.e. NSE at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and is also available on the website of CDSL (agency for providing the e-Voting facility) i.e. www.evotingindia.com.

Voting Through Electronic Mode
 Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the items of business to be transacted at the Annual General Meeting may be transacted by electronic means only. The Company is offering "remote e-voting facility" prior to the date of AGM and "e-voting facility" during the AGM to its Members in respect of all businesses to be transacted at the AGM through Central Depository Services (India) Ltd. (CDSL), the authorized agency for conducting of AGM and for providing e-voting facility at the AGM. The detailed instructions for the remote e-voting process and e-voting during the AGM are given in the Notice of 37th Annual General Meeting.

The remote e-voting period commences on **Sunday, 22nd September, 2024 at 10.00 a.m. (IST) and ends on Tuesday, 24th September, 2024 at 5.00 p.m. (IST)**. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on **Wednesday, 18th September, 2024 i.e. cut-off date**, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter **Tuesday, 24th September, 2024 at 5.00 p.m. (IST)**.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, **Wednesday, 18th September, 2024**, may follow the instructions as mentioned in Notice of AGM for remote voting or e-voting at AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. Members who are participating in the meeting through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) on **25th September, 2024** can cast their vote during the meeting electronically on the business specified in the notice of the 37th AGM through electronic voting system (e-Voting) of CDSL. However only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.

Book Closure
NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from **Thursday, 19th September, 2024 to Wednesday, 25th September, 2024** (both days inclusive) for the purpose of the 37th AGM.

Manner of Updation of E-mail Address:
 Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the BigShare Services Private Limited at info@bigshareonline.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (e.g., Aadhar Card, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialised mode are requested to register/ update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, members may write to investors@gbnlinfra.com.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call at tollfree No. 1800 22 55 33. Alternatively, any queries or issues or grievances of the Members of the company connected with the electronic voting can be also addressed to the Company by email at investors@gbnlinfra.com/Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited at the email ID info@bigshareonline.com.

For Ganesh Benzoplast Limited
 Sd/-
 Nandini Mankar
 Place: Mumbai
 Date: September 02, 2024
 Company Secretary and Compliance Officer

आगडगाव येथील प्राचीन काळभैरवनाथ मंदिर भाविकांसाठी खुले

अहमदनगर, दि.२ :- नगर दूरदर्शन देण्यात आली. तालुक्यातील आगडगाव येथील मंदिरात काळभैरवनाथ व काळभैरवनाथ मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्राप्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता झाली.त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.उशी माहिती देवस्थान

येथील कार्यागिरीं रात्र दिवस काम करून मूर्तीला वजलेले केला.तेच येथील मयूर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर ब्राह्मणांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आल्या.या वेळी देवस्थानचे सर्व शिष्यरथ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोझलॅब फायनान्स लिमिटेड

नोंदीपकृत कार्यालय: ४१२, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती
 सभेची तारीख: २०२३, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.roselabfinance.com
 ईमेल: investors@roselabfinance.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

नॅशनल सॅन्डर्ड (इंडिया) लिमिटेड

नोंदीपकृत कार्यालय: ४१२, ४ था मजला, १७वी संपादन चेंबर, कावसजी पेले रोड, हॉमिन सॅक्टर, फॉर्ट, मुंबई-४००००१.
 संपादन: L99999MH1947PCL2527788 वेबसाइट: www.nsnl.net.in
 ईमेल: investors.nsnl@nslgroup.com दूरध्वनी: +९१ २२ ६९३३७३०० फॅक्स: +९१ २२ २३०२४२२०

६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती